

February 08, 2021

The General Manager
Department of Corporate Services
BSE Limited
Phiroze Jeejeeboy Towers, Dalal Street,
Mumbai — 400001.

Scrip Code: 540268

Dear Sir / Madam,

Subject: Newspaper Publication of Un-Audited Financial Results for The Quarter Ended December 31, 2020.

Please find enclosed, the newspaper Publication of Un-Audited Financial Results for The Quarter Ended December 31, 2020 published in the following Newspapers on Sunday, February 07, 2021:

- 1. Financial Express (English) all editions; and
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi).

We request you to take the above on record.

Yours faithfully,

For Dhanvarsha Finvest Limited

Fredrick M. Pinto Company Secretary

ACS No. 22085

# PNB to raise ₹3,200 cr from share sale this qtr

PRESS TRUST OF INDIA New Delhi, February 6

STATE-OWNED PUNJAB National Bank (PNB) on Saturday said it planned to raise ₹3,200 crore from share sale during the current quarter to enhance its capital base.

The bank has raised ₹3,788.04 crore from qualified institutional placement (QIP) in December following which the government holding in the bank came down from 85.59% to 76.87%.

The bank had taken approval for raising ₹14,000 crore through a mix of equity and debt. According to the plan, the bank decided to raise ₹3,000 crore from AT-1 bonds,

₹4,000 crore from Tier II bonds and ₹7,000 crore from

"We have already taken ₹4.000 crore from Tier-II and ₹3,788 crore we have taken through QIP as at the end of December. In the month of January we have also taken AT-1 of another ₹500 crore. So I am very confident that re-

India's internet start-ups

maining ₹2,500 crore of under Additional Tier-1 bonds will be garnered from the market before March 31," PNB managing director S S

Mallikarjuna Rao said. Talking to the media after result, he said, "We are also actively looking at going for the QIP again with respect to the remaining ₹3,200 crore to be

acquired from the market at an appropriate time...it could be in this fiscal also."

However, he said, current level of capital adequacy ratio is sufficient to take care of not only the requirement in March 2021 but also during the next financial year.

Besides, Rao said, the bank has sold some of the non-core

assets, including sale of its holding in UTI Mutual Fund.

Going forward, he said, the bank expected to mobilise ₹500 crore from sale of real assets by June 2021.

PNB on Friday reported a standalone net profit of ₹506.03 crore for the December quarter on the back of a reduction in bad assets.

# Dec qtr due to lower revenues

BHEL reports ₹217-cr loss in

PRESS TRUST OF INDIA New Delhi, February 6

**STATE-RUN ENGINEERING** firm BHEL on Saturday reported a consolidated net loss of ₹217.86 crore for the October-December

quarter due to lower revenues.

31,2019, a BSE filing stated. To-

## JK Cement Q3 net profit up 74.8% to

JK CEMENT ON Saturday reported an increase of 74.82% in its consolidated net profit to ₹217.28 crore for the third quarter ended De-

The company had posted a profit of ₹124.29 crore in the October-December period a year ago, JK Cement said in a regulatory

Its revenue from operations was up 24.52% to ₹1,832.71 crore during the quarter under review, against ₹1,471.78 crore in the

JK Cement total expenses

"Many of these leaders,

(ex-Fintech) to reach \$180 bil-

New Delhi, February 6

PRESS TRUST OF INDIA

**INDIA'S INTERNET START**-up leaders that operate businesses ranging from food delivery, e-commerce to online insurance are now on the cusp of listing, a report said putting their combined value at \$180 billion by 2025.

"The growing scale and maturity of India's internet economy is starting to create more value and investment opportunities. More than \$60 billion has been invested in India's internet start-ups in the past five years, with around \$12 billion in 2020 alone," HSBC Global Research said in a report on India's internet.

It put the total sector value lion by 2025.



which operate businesses ranging from food delivery, ecommerce to online insurance, are now on the cusp of listing," the report said. India has 42 unicorns and over 45 soonicorns, HSBC said. Ecommerce is the largest opportunity, worth an estimated \$67 billion by 2025, it said adding this was worth \$31 billion in 2019 after expanding at an impressive five-year

Amazon and Flipkart con-

**Particulars** 

Net Profit / (Loss) for the period (before Tax,

Net Profit / (Loss) for the period before tax (after

Net Profit / (Loss) for the period after tax (after

[Comprising Profit / (Loss) for the period (after

Equity Share Capital (Face Value of ₹10/- each)

Earnings Per Share (Face Value of ₹ 10/- each)

(for continuing and discontinued operations)

Basic: (Amount in ₹)

Place: Mumbai

Date: February 07, 2021

Diluted: (Amount in ₹)

tax) and Other Comprehensive Income (after tax)]

Exceptional and/or Extraordinary items\*)

Exceptional and/or Extraordinary items\*)

Exceptional and/or Extraordinary items\*)

Total Comprehensive Income for the period

Total income from operations

CAGR of 39%.

trol over 80% of the industry today but the contours of the competitive landscape are still evolving.

"For example, Reliance Jio is set to emerge as a significant competitive threat, along with multiple vertical e-commerce players and hundreds of brands that are now delivering direct to consumers," it said. "We see ecommerce logistics companies such as Delhivery as a lucrative opportunity."

In India, 48% of retail spending is on grocery, compared to 15% in China and 10% in the US.

Ed-tech is the secondlargest opportunity with a market size of \$48 billion by 2025. Although still quite fragmented, it is one of the most profitable segments and has one of the largest total addressable markets.

Quarter

Ended

(Un-Audited)

712.30

89.49

89.49

(67.60)

(67.60)

1,529.24

(0.45)

(0.45)

the requirement of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

segment information are available on the websites of BSE Limited at www.bseindia.com and the Company's website at www.dfltd.in.

SALE NOTICE UNDER IBC, 2016 SRI VINAYAKA PAPER AND BOARDS LIMITED (IN LIQUIDATION) Liquidator Address: 7-1-285, Flat No.103, Sri Sai Swapnasampada Apartments, Balkampet, Sanjeev Reddy Nagar, Hyderabad, Telangana-500038. 200 TPD PAPER AND 12 MW POWER UNITS The following Assets and Properties of M/s. Sri Vinayaka Paper and Boards

Limited (in Liquidation) forming part of Liquidation Estate are for sale by the Liquidator. The Sale will be done by the undersigned through the E-Auction platform https://www.bankeauctions.com (with unlimited extension of 5 minutes each)

No.		Rs. in Crores						
1	Company as a wh	44.75						
		(OR)		1				
2	2 30.94 acres of land & building at Sy.No.81/2, 82/2, 74, 83/2, 73, 77, 79 & 80/3, Near Chakra Dwara Bandam Village, Kanavaram (Village), Rajanagaram (Mandal), East Godavari Dist.							
3	Plant and Machin	32.25						
4	All other Assets of Plant and Machine other receivables							
E Auction timings on 19th February 2021:								
_	Item 1 Item 2 Item 3							
	0.0 084	0.4 DM	4.5.014	F C D14				

 EMD can be deposited either by remittance into the account or through demand draft 2. Interested applicants may refer to the COMPLETE E-AUCTION PROCESS INFORMATION DOCUMENT containing details of terms and conditions of online E-Auction, E-Auction Bid form, Eligibility Criteria, Declaration by Bidders, EMD requirement etc., available on M/s.C1 India Pvt Ltd a web portal https://www.bankeauctions.com or through E-Mail: svpbl12345@gmail.com or madhucs1@gmail.com

The Liquidator have right to accept or cancel or extend or modify, etc any terms and conditions of E-Auction (or) the liquidator can cancel E-Auction (or) any item of E-Auction at any time. He has right to reject any of the bid without giving any reasons EMD (i.e 10% of reserve price) & Documents Submission deadline is **05:00 PM** IST on 16th February 2021 and E Auction will be conducted from 2 pm till

6pm IST on 19th February 2021. E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and

"WHATEVER THERE IS BASIS" only. Sd/- Madhusudhan Rao Gonugunta, Liquidator,

Consolidated

Ended

31 Dec 2020

(Un-Audited)

2,094.82

208.61

208.61

13.40

13.40

0.09

0.08

1,529.24

Quarter

Ended

Un-Audited)

512.87

206.73

206.73

164.55

164.55

1,350.00

1.22

1.13

31 Dec 2019 31 Mar 2020

Cell: 9177715558

Quarter

Ended

31 Dec 2020

Un-Audited)

884.97

101.28

101.28

(59.04)

(59.04)

1,529.24

(0.17)

(0.17)

Year Ended

31 Mar 2020

(Audited)

1,929.52

558.06

558.06

409.89

409.89

1,350.78

3.04

2.86

Date: 07.02.2021 Place: Hyderabad

**Dhanvarsha** 

**DHANVARSHA FINVEST LIMITED** 

Corporate Identity Number: L24231MH1994PLC334457 Registered Office: 2nd Floor, Building No.4, DJ House, Old Nagardas Road, Andheri (East), Mumbai – 400069, Maharashtra Phone: +91-22-68457200 | Email: contact@dfltd.in | Website: www.dfltd.in

**EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL** 

RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2020

Quarter

Ended

31 Dec 2019

Un-Audited)

513.19

208.81

208.81

166.63

166.63

1,350.00

1.23

1.14

Nine Months

Ended

(Un-Audited)

1,847.84

201.31

201.31

11.20

11.20

0.08

0.07

The above is an extract of the detailed format of Unaudited financial results for the guarter and nine months ended December 31, 2020 filed with BSE Limited

2. The above results have been reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors at their meetings held on February 05, 2021 in accordance with

\*Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of unaudited financial results along with the

1,529.24

31 Dec 2020 | 31 Dec 2020

IBBI Reg No.: IBBI/IPA-001/IP-P00181/2017-18/10360

(₹ in Lakhs)

Year Ended

(Audited)

1,929.38

554.30

554.30

406.09

406.09

1,350.78

3.01

2.83

Date: 06-02-2021

Place: New Delhi

The consolidated net profit of the firm was ₹161.81 crore in the quarter ended on December

tal income dipped to ₹4,532.39 crore in the quarter from ₹5.827.74 crore in the same period a year ago. About impact of pandemic, the firm said, "During the quarter, the group operations recovered as compared to Q2/20-21 (second quarter this fiscal), but pre-Covid level of operations are yet to be achieved.

#### SpiceJet SpiceJet Limited

CIN: L51909DL1984PLC288239

Regd. Office: Indira Gandhi International Airport, Terminal 1D,

Website: www.spicejet.com; email: investors@spicejet.com; T: +91 124 3913939; F: +91 124 3913844

New Delhi -110 037

NOTICE Notice is hereby given pursuant to Regulation 47(1) of the SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 10th day of February, 2021 to consider and approve, inter-alia, the unaudited standalone and consolidated financial results of the Company for the third guarter ended December 31, 2020.

The notice to the stock exchange communicating the above is available on the website of the stock exchange where the shares of the Company are listed viz. www.bseindia.com and on the Company's website viz. www.spicejet.com.

For SpiceJet Limited Chandan Sand

Date: February 4, 2021 Place: Gurugram

Sr. VP (Legal) & Company Secretary

### CMI LIMITED

CIN L74899DL1967PLC018031 Regd. Office: Flat No. 501-503, 5th Floor, New Delhi House 27 Barakhamba Road, New Delhi - 110 001 Ph.: 011-49570000, Fax No.: 011-23739902 Website: www.cmilimited.in Email: info@cmilimited.in

#### RESULT OF POSTAL BALLOT

Pursuant to the provisions of Section 108 and 110 of the Companies Act, 2013 read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, seeking approval of shareholders by way of Postal Ballot (through physical ballot and remote e-voting), for following resolution as set out in Notice of Postal ballot dated December 30, 2020. ResolutionNo. Type of Resolution Description

Special Resolution	Special resolution for approval of Issue of upto 70,00,000 (Seventy Lakhs) Equity Shares having face value of Rs 10/- each at a price of Rs 50/- per Equity Share (including a premium of Rs. 40/- per Equity Share), to the non-promoters, for cash consideration, through private placement, on a preferential basis

Ballot (through physical ballot and remote e-voting)has been declared on 6th February, 2021 and has been placed on the website of the Company at www.cmilimited.in. The Details of the Results are as follows Total No. of Percentage Particulars No. of

(through (through

(both

Based on the Scrutinizer's Report dated 5" February, 2021 the Result of Postal

		physical ballots)	remote e-voting)	physical and evoting)	votes cast
1.	Total votes received	0	6953295	6953295	100
2.	Less: Invalid votes	0	0	0	0
3.	Total Valid votes	0	6953295	6953295	100
4.	Votes cast in favour of the Resolution as item no.1 of Notice dated 30 <sup>th</sup> December, 2020:				2000
	Promoters and Promoter Group:	0	6597995	6597995	94.89
	Public:	0	54711	54711	0.79
	Total votes in favour		6652706	6652706	95.68
5.	Votes cast against the resolution as item no. 1 of Notice dated 30" December, 2020:				77
	Promoters and Promoter Group:	0	:0	0	0
i.e.	Public:	0	300589	300589	4.32
6.	Total votes against	0	300589	300589	4.32

in the notice of Postal ballot dated 30"December, 2020, stands duly approved by shareholders with requisite majority.

> For CMI Limited Subodh Kumar Barnwal (Company Secretary)

For and on behalf of the Board of **Dhanvarsha Finvest Limited** Sd/-Fredrick Pinto **Company Secretary** 

# **Committed to the vision of** बीएचईएन **Atmanirbhar Bharat** Touching Every Indian Home Powering Progress... Brightening Lives

E	Extract of Unaudited Financial Results For & Up to the Quarter Ended December 31 <sup>st</sup> , 2020 ₹ in Crore									
SI. No.	PARTICULARS	3 Months Ended 31.12.2020	Corresponding 3 Months Ended 31.12.2019	9 Months Ended 31.12.2020	Corresponding 9 Months Ended 31.12.2019	3 Months Ended 31.12.2020	Corresponding 3 Months Ended 31.12.2019	9 Months Ended 31.12.2020	Corresponding 9 Months Ended 31.12.2019	
		(Standalone)				(Consolidated)				
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
1	Income from Operations		1							
a	Sales/Income from Operations	4203.04	5457.77	9543.13	15897.05	4203.04	5459.24	9543.92	15900.49	
b	Other Operating Income	248.32	221.58	594.30	539.70	248.32	221.58	594.30	539.71	
	Total Revenue from Operations	4451.36	5679.35	10137.43	16436.75	4451.36	5680.82	10138.22	16440.20	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	(292.88)	226.30	(2226.68)	46.84	(298.01)	219.38	(2240.95)	26.88	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items & share of net profit/(loss) of joint ventures in consolidated results)	(292.88)	226.30	(2226.68)	46.84	(279.75)	229.29	(2205.95)	49.52	
4	Net Profit / (Loss) for the period after tax	(230.99)	158.82	(1684.26)	61.15	(217.86)	161.81	(1663.39)	63.83	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(249.24)	124.17	(1739.01)	(42.80)	(236.11)	127.17	(1718.14)	(40.10)	
6 7	Paid-up equity share capital (Face Value Rs. 2 per share) Other Equity	696,41	696.41	696.41	696.41	696.41	696.41	696.41	696.41	
8	Basic & Diluted Earnings Per Share.	(0.66)	0.46	(4.84)	0.18	(0.63)	0.46	(4.78)	0.18	

Place: New Delhi

Dated: 06.02.2021

1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended ('the Regulation') read with SEBI Circular No. CIR/CFD/CMD1/44/2019 dated March 29,2019 ('the Circular'). The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com and under "Financial Information" section of the Company's website www.bhel.com

During the quarter, the Group operations recovered as compared to Q2/20-21, but pre-covid level of operations are yet to be achieved. Based on its assessment of business/economic conditions as on date, the Company expects to recover the carrying value of its assets. The Company will continue to evaluate the pandemic related uncertainty with respect to the future economic conditions and update its assessment

/BHEL\_India

| /BHEL Official

m www.bhel.com

(Dr. Nalin Shinghal)

BHEL India

Chairman & Managing Director (india) /bhel.india



POWER

INDUSTRY





TRANSPORTATION

DEFENCE & AEROSPACE



**Bharat Heavy Electricals Limited** CIN: L74899DL1964GOI004281

Registered Office: BHEL House, Siri Fort, New Delhi - 110049 Phone No: 011-66337000, E-mail: shareholderquery@bhel.in

im /company/bhel

financialexp.

## ₹217.28 crore PRESS TRUST OF INDIA New Delhi. February 6

cember 2020.

year-ago period.

were at ₹1,526.25 crore, up 15.73%, against ₹1,318.80 crore in Q3 of FY 2019-20.

### 'With \$590-bn forex reserves in its kitty, India is net creditor' PRESS TRUST OF INDIA

Hyderabad, February 6

INDIA NOW HAS forex reserves of over \$590 billion, the highest ever, up by \$119 billion over the previous year, while the external debt is \$554 billion, making the country a "net creditor", minister of state (MoS) for finance Anurag Singh Thakur said here on Saturday.

Speaking to media persons he said the country is witnessing a 'V' shaped recovery post Covid-19 pandemic, which is evident by the GST collection during the past four months.

"If you see India's forex reserves, India has forex reserves more than \$590 billion, which is the highestever. And it is up by \$119 billion from the previous year. And if you look at the external debt, it is only \$554 billion. So considering the forex reserves, India is now a net creditor," the

minister said. He said the GST collections indicate that the economy is in recovery as the government has taken the right steps saving lives and the economy as well. The minister said India received the highest foreign direct investments even during Covid-19 times due to "deci-

sive leadership". "India is standing back on its feet. The economy is witnessing a V shaped recovery and that is why in the last four months we have seen GST collection of more than ₹1 lakh per month.

And in the month of January the total collection was close to ₹1.20 lakh



MoS Anurag Thakur said India's forex reserves are up by \$119 billion over the previous year, while the external debt is \$554 billion

crore," he told reporters in a press conference.

On the recent Union Budget, Thakur said except the opposition parties, all sections of people had appreciated it.

Thakur said the Budget estimates for the current fiscal year was ₹30.42 lakh crore, while it was increased by over ₹ 4 lakh crore to ₹34.50 lakh crore for the next fiscal year. He hoped that India would become a \$5-trillion economy in the next four or five years.

Describing the Budget as a "transparent one", the minister explained the salient features of it. On the disinvestment proposal of Rashtriya Ispat Nigam (RINL), which owns steel plant in Visakhapatnam, Thakur said the Centre would decide on divesting stakes of public sector enterprises from time to time, based on Niti Aayog's recommendations.

He said many companies have grown post-disinvestment and the Centre would try to talk to the RINL stakeholders.

### Finmin permits 4 states to borrow addl ₹5,034 cr after ease of doing biz reforms

PRESS TRUST OF INDIA New Delhi, February 6

THE FINANCE MINISTRY has granted permission to four states of Assam, Haryana, Himachal Pradesh and Punjab to borrow an additional ₹5,034 crore for undertaking ease of doing business reforms.

In a statement, the ministry said these four states have also undertaken ease of doing business reforms stipulated by the Department of Expenditure, Ministry of Finance.

"Thus, these states have become eligible to mobilise

sources and have been granted permission to raise additional ₹5,034 crore through Open Market Borrowings," it said. With this, 12 states, in-

additional financial re-

cluding Andhra Pradesh, Karnataka, Kerala, Madhya Pradesh, Odisha, Rajasthan, Tamil Nadu and Telangana, have undertaken the stipulated reforms to facilitate ease of doing business.

On completion of reforms facilitating ease of doing business, these 12 states have been granted additional borrowing permission of ₹28,183 crore, the statement added.

#### पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

वाशिम, दि ६ : जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता कोरोनाची लस देण्यात येत आहे. या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मनातील कोरोना लसीबाबतची शंका दूर व्हावी, याकरिता पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील लसीकरण केंद्रात, ६ फेब्रुवारी रोजी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. तसेच ही लस सूरक्षित असून कोरोना संसर्गापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने लस घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हा शल्य

चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम करणाऱ्या महसूल, पोलीस अधिकारी-कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनात काम करणारे कर्मचारी यांना कोरोनाची लस दिली जात आहे. याकरिता अधिकारी, कर्मचाऱ्यांची नाव नोंदणीची कार्यवाही करून त्यांना लसीकरणासाठी मोबाईलवर संदेश पाठविले जात आहेत. कोरोना लसीबाबतच्या शंका दूर करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. परदेशी यांनी आज स्वतः लस घेतली.

पोलीस अधीक्षक श्री. परदेशी यावेळी म्हणाले, कोरोना संसगचि संकट अद्याप पूर्णतः संपलेले नाही. त्यामुळे भविष्यात कोरोनाला स्वतः पासून ढूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस घेणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधक लस पूर्णतः सुरक्षित असून कोणतीही भीती अथवा शंका न बाळगता फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम करणारे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी लस घ्यावी. तसेच सर्वांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

STARLITE COMPONENTS LIMITED L31200MH1991PLC063980
Plot No. F-108, MIDC Area, Satpur
Nashik, Maharashtra 422007
Email: -info@starlitecomponents.co

NOTICE Pursuant to Regulation 29 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, February 12, 2021 to consider, approve and take on record Standalone un-audited Financial Results of the Company for the Quarter ended December 31, 2020.

Sd/-CA Naren Sheth IRP in case of Starlite Components Limited Insolvancy Professional (IP) IBBI-IPA-001/IP-P00133/2017-18/10275

#### जाहीर नोटीस

\_\_\_\_\_ सर्वांना कळविण्यात येते की. गांव नवघर, ता. वसई, जि. पालघर, येथील 'न्यू मंगलम' को-ऑप. हाऊ. सोसा. लि.' मधील फ्लॅट नं. ए-१०१, हा कै. जयंतीलाल मनिलाल शाह हयांच्या नांबी असून त्यांचा दिनांक १२/०५/१९९९ रोजी मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे १) दिलीप जे. शाह (मुलगा), २) इंद्रजीत जे. शाह (मुलगा), ३) भरत जे. शाह (मुलगा), व ४) दिपीका बेन नरेश भाई शाह (मुलगी), हे ४ वारस होते. त्यापैकी दिलीप जे. शाह हे दिनांक २९/१०/२०१७ रोजी आणि इंद्रजीत जे. शाह हे दिनांक २०/ ०८/२०१८ रोजी असे दोघे अविवाहीत मयत झाले आहेत. म्हणून त्या फ्लॅटमधील त्यांचे शेअर्स त्यांचे केवळ दोन वारस १) भरत जे. शाह २) दिपीका बेन नरेश भाई शाह ह्यांच्या नांवी करून शेअर सर्टीफिकेट मिळण्यासाठी त्यांनी सोसायटी कार्यालयात अर्ज केला आहे. म्हणून सदर फ्लॅटचे मालकी हक्क निर्विवाद करण्यासाठी हरकती मागवित असून सदर फ्लॅटमध्ये कोणाही इसम वा संस्थांचे कोणत्याही प्रकारे हक्क हितसंबंध असल्यास ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत आमच्या 'मथुरा' बंगला, हनुमार मंदीर हॉल जवळ, यादव पाटील मार्ग, दिवाणमान, वसई रोड (प.) जि. पालघर ४०१ १०२, ह्या पत्त्यावर तसेच सोसायटीमध्ये लेखी पराव्यासहीत कळवावे. अन्यथा सदर फ्लॅटवर कोणाचाही, कोणत्याही प्रकारे अधिकार नाही असे समजून पुढील करवाई केली जाईल.

वकील श्री. दयानंद कमळाकर मानकर

#### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माझे अशिल श्री. किरीट दाजीभाई परमार यांनी दिनांक ३१ डिसेंबर, २०२० रोजीच्या नोंदणीकृत विक्री करारनामानुसार (१) श्री. रमाकांत बलवंत रेगे व (२) श्रीमती रश्मी रमाकांत रेगे यांच्याकडून खालील अनुसूचीत सविस्तरपणे नमुद केलेली मालमत्ता खरेदी करण्यास तयारी दर्शविली आहे.

माझ्या अशिलांच्या असे लक्षात आले आहे की, श्री. रामा कोरेगा कोटियन व श्रीमती प्रगना हेमंत दोशी यांच्या दरम्यान खालील अनुसुचीत मालमत्तेबाबत झालेला दिनांक २६ नोव्हेंबर, २००४ रोजीचा मुळ विक्री करारनामा (दस्तावेज अनुक्रमांक बीडीआर६-१२३०९-२००४ दि. २३.१२.२००४ अंतर्गत संयुक्त उपनिबंधक बोरिवली-३, मुंबई उपनगर येथे नोंदणीकृत) याची नोंदणी पृष्ठ मोजणीचे अंतिम ७ पृष्ठे अर्थात पृष्ठ क्र.२० ते २६ हरवली/गहाँळ झाली आहेत (यापुढे सदर दस्तावेज). जर कोणा व्यक्तिस सदर खालील

अनुसुचीत सदर मालमत्ता किंवा सदर दस्तावेजावर किंवा भागावर मालकीत्व/ तारण, अधिकार, मालकी हक्क, वहिवाट किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क, हित, लाभ इत्यादी असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षारीकर्ता श्री. रोहन जे. चोथानी, वकील, डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व) म्बई-४००१०१ येथे सर्व पृष्ठयर्थ

अन्यथा असे दावे असल्यास ते सोडन दिले आहेत असे समजण्यात येईल आणि सर्व असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहार सुरू करतील.

दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे.

मालमत्तेची अनुसुची फ्लॅट क्र.बी-५०३, क्षेत्रफळ ४२७ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, ५वा मजला, श्री मांगीरीश को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, शिम्पोली टेलिफोन एक्सचेंजजवळ, शिम्पोली, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२, जमीन मोकळी भुखंड क्र.२८७, एफपी क्र.५१७, टीपीएस ३, सीटीएस क्र.४४२ (भाग), एक्सर, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील

सही/ रोहन जे. चोथानी वकील उच्च न्यायालय ठिकाण: मुंबई दिनांक: 0६.0२.२0२१

जिमनीचे सर्वे भाग व खंड.

### <sup>देविक</sup> मुंबई लक्षदीप

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील कुमा नेहा रमेश राणे यांनी खालील अनुसुचीत नमुद निवासी ालॅट त्यांचे पिता श्री. रमेश राजाराम राणे यांच्याकडू**.** सआरओ ठाणे-२ येथे अ.क्र.टीएनएन२/१३१९ १०२१ नुसार नोंदणीकृत दिनांक १८.०१.२०२ रोजीचे बक्षीस खरेदी खतानुसार प्राप्त केले आहे आणि त्यांनी सर्व अधिभार, दावा, शुल्क व मागणीपासून् मुक्त असल्याचे दावा केले आहे. श्री. रमेश राजाराम ु राणे यांनी सदर फ्लॅट श्री. अजय बिशंभर दालमिया यांच्याकडून अ.क्र.टीएनएन१-१३५ नुसार दिनांक १७.१२.१९९६ रोजीच्या करारनामाद्वारे खरेदी केला होता आणि श्री. अजय विशंभर दालमिया यांनी सदर फ्लॅट मे. मधु एन्टरप्रायझेस यांच्याकडून दिनांक २२.०७.१९९३ रोजीचे करारनामानुसार खरेदी केला होता. सदर दिनांक २२.०७.१९९३ रोजीचा विक्री

करारनामा तसेच नोंदणी पावती हरवले आहे आणि सापडलेले नाही. नर कोणी शासकीय संस्था/वित्तीय संस्था किंव कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर वारसाहक अदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस, ताबा, विक्री मालकी हक, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, कायदेशीर हक परिरक्षा. जप्ती. न्यास, परवाना किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक किंवा हित असल्यार त्यांनी लेखी स्वरुपात त्यांचे दाव्याचे स्वरुपात नमुद करून सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्ताकडे खाली नमुद केलेल्या पत्त्याव कळवावे. सदर सूचना कालावधी समाप्तीनंतर असे विचारात घेतले जाईल की, सदर मालमत्ता ही सर्व अधिभार व साशंक कारणापासून मुक्त आहे आणि म्हणून स्पष्ट बाजारभाव आहे आणि जर कोणाचे दावा असल्यास ते ऐच्छिकरित्या त्याग केले आहेत माझे अशील सदर फ्लॅटसह व्यवहार करण्यास मूत्र आहेत आणि नंतर आलेले कोणतेही आक्षेप विचारात घेतले जाणार नाही.

**अनुसुचीत** फ्लॅट क्र.२, क्षेत्रफळ ५२० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, टाईप ए-२, रिद्धी सिद्धी म्हणून ज्ञात हमारत, शिवम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, मालमत्त आर क्र.५, प्लॉट क्र.११, सेक्टर ४, सर्व्हे क्र.४३१ (भाग), मौजे पांचपाखाडी, ता. व जि. ठाणे, ठाणे महानगरपालिका व एसआरओ ठाणे यांच्या स्थानिक सही/ह

**ॲड. अमित घाडगे** वकील उच न्यायाल बी-२/३०२, रौनक सिटी, फेज २, आधारवाडी जेल रोड, कल्याण (प.), ठाणे-४२१३०१ दूर.:८६५५२७८८८१

www.bseindia.com

Date: February 06, 2021

ended on December 31, 2020;

www.bseindia.com.

Place: Mumbai Date: February 06, 2021

#### **PUBLIC NOTICE**

Take notice that Mr. Vinesh Chandra Sharma has made an application before my client's society i.e. Diamond Kushal Co-op. Hsg. Soc. Ltd. R.N. P. Park Diamond Kushal Co-op, Hsg. Soc. Ltd. R.N. P. Park, Bhayander (E) Thane, for transfer of flat No. C/112, 1st Floor, situated at Diamond Kushal Co-op. Hsg. Soc. Ltd., R.N.P. Park, Bhayander (E), Thane-401105., after the death of his wife Mrs. Santosh Sharma who has been expired on 07.07.2019, that other legal heirs has released their right title and interest in favour of Mr. Vinesh Chandra Sharma, All the persone and his lead being inferend that if The person's and his legal heirs informed that if anybody have any type of right, title and interest and claim in the said flat, kindly informed me with original documentary evidence within 15 days from the date hereof, falling which such claims, if any shall not be considered and shall be deemed to have been waived and shall be deemed to have been waived and shandonad. waived and abandoned.
Date: 07/02/2021

SATISH S. CHAUBEY
Advocate High Court

B/123, Ostwal Ornate Bldg. No. 2, Jesal Park Bhayander (East) Dist.: Thane – 401105.

#### Public Notice

Mrs. Sabiha Helaluddin Usmani is member of Ganga Bhavan Co-op Housing Society Limited, having address at Jayprakash Road Versova . Andheri West. Mumba 400061 holding five ordinaryshares of Rs. 50/- each bearing distinctive number from 241 to 245 under the share Certificate No.48 endorsed by society in her name on 21.02.06 and nolding Flat B-63 in the society building. The Share Certificate No 48 is not traceable, nd therefore Mrs. Rajjo Devi Gupta who has purchased the said flat in Auction under Transfe Deed dated 14.09.2020 has requested for issue of duplicate Share Certificate This notice is therefore given to public to lodge any claims or objection to the issue of duplicate Share Certificate within **14 days** of the publication of this notice with necessary documents in support of such claims If no claims/ objection are received within the prescribed period the society will be ree tp proceed in the matter as per the Rules, Regulations and Bye-Laws of the society. The claims/objections should be sent to the Hon. Secretary Ganga Bhavan Co-op Housing Society Limited, in office of Society during office hours from 10.00 am to 5.00 pm at the above noted society For Ganga Bhavan Co-op Housing

Society Limited Hon. Secretary Date: 07/02/2021

FOR LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED

FOR COMFORT COMMOTRADE LIMITED

ANKUR AGRAWAL DIRECTOR DIN: 06408167

ANKUR AGRAWAL

MANAGING DIRECTOR DIN: 06408167

LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED

NOTICE OF BOARD MEETING

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 and Regulation 47 of SEBI (Listing Obligation

and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of Board of Directors of Luharuka Media & Infra Limited will be held on Friday, February 12, 2021, at the Registered Office of the Company, inter alia, to consider, approve and take on record the following:

1. Un-Audited Financial Results for the quarter and nine months ended on December 31, 2020;

2. Appointment of Mrs. Apeksha Kadam (DIN:08878724) as Additional Director in the category of

COMFORT COMMOTRADE LIMITED

NOTICE OF BOARD MEETING

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations

and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of Board of Directors of COMFORT COMMOTRADE LIMITED will be held on Friday, February 12, 2021, at the Registered office of the Company, inter alia, to consider, approve and take on record the following:

1. Consolidated and Standalone Un-Audited Financial Results for the quarter and nine months and the properties of the control of

ended on December 31, 2020;

2. Appointment of Mrs. Apeksha Kadam (DIN:08878724) as Additional Director in the category of Non-Executive Non-Independent Women Director on the Board of the Company 3. Any other business as may be considered necessary.

The said notice will also be made available on the Company's website at <a href="https://www.comfortcommotrade.com">www.comfortcommotrade.com</a> and on the website of the Stock Exchange where the Company's shares are listed i.e. at

झेनिथ स्टील पाईप्स ॲंण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड

(पुर्वीची झेनिथ बिर्ला (इंडिया) लिमिटेड)

सीआयएन:एल२९२२०एमएच१९६०पीएलसी०११७७३

नोंदणीकृत कार्यालय: ५वा मजला, इंडस्ट्री हाऊस, १५९, चर्चगेट रेक्लेमेशन, मुंबई-४०००२०. दूरध्वनी:०२२-६६६१६८४००, E-mail:zenith@zenithsteelpipes.com

Website:www.zenithsteelpipes.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम

४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व

नरुमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे. मान्यता देणे व नोंद्र पटावर घेणे

सदर सभेचे वरील तपशील कंपनीच्या <u>www.zenithsteelpipes.com</u> वेबसाईटवर

स्टॉक एक्सचेंजसच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटक

याकरिता **शक्रवार. १२ फेब्रवारी. २०२१** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

CIN: L51311MH2007PLC175688

Regd Off.: A-301, Hetal Arch, S. V. Road, Malad (West), Mumbai 400064, 
Phone No.: 022-6894-8500/08/09, Fax: 022-2889-2527,

Email: ipo-commotrade@comfortsecurities.co.in; Website: www.comfortcommotrade.com

Non-Executive Non-Independent Women Director on the Board of the Company Any other business as may be considered necessary.
The said notice will also be made available on the Company's website at <a href="https://www.luharukamediainfra.com">www.luharukamediainfra.com</a> and on the website of the Stock Exchange where the Company's shares are listed i.e. at

(Formerly Splash Media & Infra Limited)

CIN: L45400MH1987PLC044094

Phone No.: 022-6894-8500/08/09, Fax: 022-2889-2527;

Email: info@luharukamediainfra.com: Website: www.luharukamediainfra.com:

red Office: A-301, Hetal Arch, S.V. Road, Malad (West), Mumbai 400064;

देनांक: ०४.०२.२०२१

#### फ्रेजर ॲण्ड कंपनी लिमिटेड

मीआयएन: एल५११००एमएच१९१७पीएलमी२७२४१८ **नोंद.कार्यालय:** बी-१०, दिव्यस्मित कोहौसोलि., गौरव गार्डन कॉम्प्लेक्स, गौरव जमुना इम बंदर पाखाडी रोड, कांदिवली (प्.), मुंबई-४०००६७. दूर.:०२२-२८६८६७३५ ई-मेल: fraseracp@gmail.com वेबसाईट: www.fraserindia.co.in

नक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स म्युलेंशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे ाकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात **शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी दु.४.००वा फ्रेजर ॲण्ड कंपनी लिमिटेड**च्या संचालक मंडळाची सभा होणार आहे

सदर सचना कंपनीच्या www.fraserindia.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत

फ्रेजर ॲण्ड कंपनी लिमिटेडकरिता सही/- श्री. विकेश कामदार (व्यवस्थापकीय संचालक)

ठिकाण : मुंबई डीआयएन:०५३४७२१२

#### **PRECIOUS TRADING & INVESTMENTS LIMITED Registered Office**: Ground and 3<sup>rd</sup> Floor, Prius Infinity, Paranjape 'B' Scheme, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai - 400057 CIN: L51900MH1983PLC029176 E-mail: cs@ptil.co.in Website: www.ptil.co.in Tel: 022-42602400 Fax: 022-42933533

#### **NOTICE**

Notice is hereby given that in terms of provisions of (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, 13<sup>th</sup> February, 2021, to consider, approve and take on record the unaudited Standalone Financial Results of the Company for the quarter ended 31st December, 2020.

#### For PRECIOUS TRADING & INVESTMENTS LIMITED

Place: Mumbai Sheth

**Date**: 6<sup>th</sup> February, 2021 Director

Managing

Ashwin N.



#### व्हिक्टोरिया एन्टरप्रायझेस लिमिटेड CIN:L65990MH1982PLC027052

**नोंदणीकृत कार्यालयः** ९वा मजला, वैभव चेंबर्स, इन्कमटॅक्स समोर, वांद्रे–कुर्ला कॉम्प्लेक्स,

वांद्रे (पु.), मुंबई-४०००५१. द्र.:०२२-४२६०४२६०, E-mail:vel@pittiegroup.com, Web.:www.victoriaenterprises.co.in सूचना

नेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजरे रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४० सहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (एलऔडीआर) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ३३ नुसार मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपळेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात शनिवार, १३ फेब्रुवारी, २०२१ रोजी दु.४.००वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सम रोणार आहे.

सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ च्या तरतुदीनुसार कंपनीचे प्रतिभूतीमधील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी दि.१ जानेवारी, २०२१ पासून ठेवेप्यात येईल आणि शनिवार, १३ फेब्रुवारी, २०२१ रोजी ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वेत्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तास बंद ठेवण्यात येईल.

सद्र सूचना कंपनीच्या www.victoriaenterprises.co.in वेबसाईटवर आणि स्टॉव एक्सचेंजेच्या www.bseindia.com वेबसाईटवरं उपलब्ध आहे.

व्हिक्टोरिया एन्टरप्रायझेस लिमिटेडकरिता

दिनांकः ०६.०२.२०२१

ठिकाणः मुंबई

२ कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख

सही/ हिमा शाह कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

#### नमुना ब जाहिर अधिसूचना (इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी (लिक्वीडेशन प्रोसेस) रेम्युलेशन्स, २०१६ चे नियम १२ अन्वये) सुमन ॲग्रीटेक लिमिटेड यांच्या भागधारकांचे लक्षा वेधण्याकरिता अ.क्र. तपशील वर्णन १ कॉर्पोरेट ऋणकोचे नाव सुमन अंग्रीटेक लिमिटेड

03.88.8894

m	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	कंपनी निबंधक, मुंबई
Х	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	यु५१९००एमएच१९९५पीएलसी०९४१५८
ч	कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	खोली क्र.४, अन्नाभुवन, ३रा मजला, ८७सी देवजी रतनशी मार्ग, दाना बंदर, मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-४००००९, भारत.
ξ	अपतदारी ठराव प्रक्रिया समाप्ती तारीख	१५.१०.२०२०
b	कॉपोरेट ऋणकोंची परिसमापन प्रारंभ तारीख	१३.०१.२०२१ (०५.०२.२०२१ रोजी प्राप्त आदेशाची प्रत)
۷	परिसमापक म्हणून कार्यरत अपतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक	श्री. गोपाळ कृष्णा सास्स्वत आयबीबीआय/आयपीए-००१/आयपीपी००६२०/ २०१७-२०१८/११०७६
9	मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे परिसमापकाचे पत्ता व ई-मेल	३८७एफ, ११४ स्किम पार्ट १, दिक्षा गर्ल्स हॉस्टेलच्या मागे, संत नगर, लसुदीया मोरी, देवास नाका, इंदौर, मध्यप्रदेश- ४५२०१०. <b>ई-मेल:</b> drgksaraswat@gmail.com
१0	परिसमापकासह पत्रव्यवहाराकरिता वापरावयाचे पत्ता व ई-मेल	३८७एफ, ११४ स्किम पार्ट १, दिक्षा गर्ल्स हॉस्टेलच्या मागे, संत नगर, लसदीया मोरी, देवास नाका, इंदौर, मध्यप्रदेश-

११ दावा सादर करण्याची अंतिम तारीख ०६.०३.२०२१ (आदेश स्विकृतीपासून ३० दिवस) येथे सूचना देण्यात येत आहे की, दिनांक १३.०१.२०२१ (०५.०२.२०२१ रोजी प्राप्त आदेशाची प्रत) **सुमन ॲग्रीटे**व लि**मिटेड**च्या परिसमापन प्रारंभाचे आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई न्यायपीठ-न्यायालय १ यांनी

सुमन ॲग्रीटेक लिमिटेडच्या भागधारकांना येथे कळविण्यात येत आहे की, बाब क्र.१० मध्ये नमुद पत्यावर परिसमापकाकडे ०६.०३.२०२१<sup>३</sup> (परिसमापन प्रारंभ तारीखेपासून ३० दिवसांत येणारी तारीख नमुद कराबी) रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे.

आर्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विद्युत स्वरूपातच सादर करावेत. अन्य इतर धनकोंनी त्यांच्य (क्याचे पुरावे व्यक्तिश:, टपालाद्वारे किंवा विद्युत स्वरूपात सादर करावेत.

दाव्याचे चूकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल

दिनांक: ०७.०२.२०२१

परिसमापकाचे नाव व स्वाक्षरी : श्री. गोपाळ कष्णा सारस्वत आयबीबीआय/आयपीए-००१/आयपीपी००६२०/२०१७-२०१८/११०७१

४५२०१०. ई–मेलः ip.sumanagri@gmail.com

#### PIPI- PARENTERAL DRUGS (INDIA) LIMITED

Place: Indore Date: 06.02.2021



Mesociate Registered Office: 340, Laxmi Plaza, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai (MH)- 400053
CIN: L24100MH1983PLC126481
Email id: pdpl mumbai@pdlindia.com,
Website: www.pdindia.com Tel No.: 022-61725900

#### NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors is scheduled to be held on Friday, the 12th day of February, 2021, inter-alia, to consider the unaudited (provisional) financial results of the Company for the third quarter of the financial year 2020-21 ended on 31st December, 2020 and other items as per agenda of the meeting. For the purpose of companies Act, 2013 and Rules made thereunder, the venue shall be the corporate office of the company.

This intimation is also available on the website of the company i.e www.pdindia.com and the website of the Stock Exchanges viz BSE i.e www.bseindia.com and NSE i.e. www.nseindia.com.

For Parenteral Drugs (India) Limited

Vinod Kumar Gupta Managing Director DIN: 00039145

	पश्चिम रेल्वे					
ई-प्रॉक्युरमेंट निविदा सूचना क्र.एस/०५/२०२१ दिनांक ०३.०२.२०२१						
अ.क्र.	वस्तूंचे लघु वर्णन	नग	परिवहन दिनांक			
CK	१३ टी बोगी ब्रेककरिता लिवर	३०० नग	१५.०२.२०२१			
८५	पीन कॉटर्ड	२०२० नग	१५.०२.२०२१			
८६	सक्लींक ८५ बाय ४ एच	१९१ नग	१६.०२.२०२१			
O	गेडस् एस५ व्ही४२ पी२.५ ग्रीझ	६८४ केजी	१८.०२.२०२१			
U	ऑटोमेटिक सोप डिस्पेन्सर	२५ नग	१८.०२.२०२१			
८९	कॉमन पाईप ब्रॅकेट	१५० नग	१९.०२.२०२१			
९०	टाईम रिले व्हीसीबीकरिता कॉन्ट्रॅक्टर	१३ नग	२२.०२.२०२१			
९१	सर्किट ब्रेकर मेन कम्प्रेसर	५४ नग	२२.०२.२०२१			
९२	सर्किट ब्रेकर डीसी	५२ नग	२२.०२.२०२१			
९३	सर्किट ब्रेकर बॅटरी चार्जर	२७ नग	२२.०२.२०२१			
९४	टॅप चेंजरकरिता सब किट पीओएच-१	४८ संच	२२.०२.२०२१			
९५	एलईडी सिम्नल लाईटींग युनिट, आस्पेक्ट रुट, शंट व कॉलिंगऑन	३३१ नग	२४.०२.२०२१			
९६	एलईडी सिम्नलींग लाईट युनिट आस्पेक्ट रेड, यलो व ग्रीन	२३३ नग	२४.०२.२०२१			
९७	३डी-२डी इको मशिन, डॉपलरसह	१ नग	२४.०२.२०२१			
९८	पार्किंग ब्रेक प्रणालीकरिता पार्किंग ब्रेक सिलींडर	१०७ नग	२५.०२.२०२१			
९९	सर्किट ब्रेकर डीसी सप्लाय	६१ नग	२५.०२.२०२१			
१००	कॉपर कॅटनरी वायर १९/२.१० मि.मी. (६५ चौ.मि.मी.)	१२२५०० मिटर	२६.०२.२०२१			
१०१	एफआरपी सिट कम बॅक रेस्ट	२७५ नग	२६.०२.२०२१			
१०२	एमआरव्हीसी–२ इएमयु रेककरिता आयएमएस रेक	९ नग	२६.०२.२०२१			
१०३	इंडीकेशन लॅम्प व इलुमिनेशन पुश बटन संच	६६ संच	२६.०२.२०२१			
१०४	गिअर केस टॉर्क आर्मकरिता स्फेरी ब्लॉक	५८० नग	२६.०२.२०२१			
१०५	हेडलाईटकरिता स्विच	५२ नग	२६.०२.२०२१			
१०६	बीसीएनए व्हॅगनकरिता फ्लॅप डोअर	११३२ नग	२६.०२.२०२१			
१०७	सीअरमिक हायब्रीड बॉल बेअरिंग्ज ६३०५	१६४ नग	२७.०२.२०२१			
१०८	मेटलाईज कार्बन स्ट्रीप्स	७४६ नग	२७.०२.२०२१			
१०९	सर्किट ब्रेकर स्केव्हेन्जर ब्लोअर टीएम	११ नग	२७.०२.२०२१			
११०	क्राऊन्ड गिअर कपलींग	८ नग	२७.०२.२०२१			

अ.क. ९७ करिता टीप: बोलीपुर्व सभा इच्छुक पुरवठादारांसह झूमवर ०९.०२.२०२१ रोजी १५.००वा. आयोजित केले आहे. झूम आयडी ८३६८२५१८४१० आहे तर पासवर्ड 9wjJBJ आहे. इच्छुक विक्रेत्यांनी निविदेच्या तपशील व विनिर्देशन प्राप्त करण्यासाठी www.ireps.gov.in ला भेट द्या. कोणतेही स्पष्टीकरणाकरित विक्रेत्यांनी श्री. एस.बी. मिश्रा (डीवाय.सीएमएम/ॲडमीन) यांना ९००४४९०७६९ वर संपर्क करावा. सविस्तर सूचना, इरठे, खरेदी निर्बंध व सविस्तर निविदा अटीबाबत कृपया <u>www.ireps.gov.in</u>

www.wr.indianrailways.gov.in ला भेट द्या.

प्रमुख प्रधान साहित्य व्यवस्थापक भेट द्या 🚹 facebook.com/WesternRly | Follow us on : 💟 twitter.com/WesternRl

#### गोलकुंडा डायमन्डस ॲण्ड ज्वेलरी लिमिटेड सीआयएन:एल३६९१२एमएच१९९०पीएलसी०५८७२९

नोंदणीकृत कार्यालय: जी-३०, जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स-३, सिप्झ, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९६.

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवा (रु.लाखात

	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही
तपशील	३१.१२.२०	३१.१२.१९	३१.१२.२०
	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	५२६६.४४	४०५५.९०	९७६७.२१
कालावधीकरिता निव्वळ नफा (कर व अपवादात्मक बाबपूर्व)	३६.८८	१३८.४९	६१.00
करपुर्व कालावधीकरिता निञ्वळ नफा (अपवादात्मक बाबनंतर)	३६.८८	१३८.४९	६१.00
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक बाबनंतर)	२६.५९	98.89	88.00
कालावधीकरिता इतर सर्वंष्कष उत्पन्न	१४.0२	(१.२५)	१४.०२
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता			
एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष			
उत्पन्न (करानंतर))	४०.६१	९८.२४	५८.०३
समभाग भांडवल	६९६.४१	६९६.४१	६९६.४१
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी)			
(विशेष साधारण बाबपुर्व व नंतर)			
अ. मूळ	٥.३८	१.४३	0.६३
ब. सौमिकृत	0.3८	१.४३	0.६३

- वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष लेखासमितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि ०६.०२.२०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३
- अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातीत उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपर्ण नमना स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com व कंपनीच्या www.golkunda.com वेबसाईटवर उपलब्ध वरील निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता त्यातील आवश्यक
- नियमाअंतर्गत भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले आहेत
- सदर वित्तीय निष्कर्षाच्या मान्यता तारखेपर्यंत उपलब्ध अंतर्गत व बाहेरील माहितीवर आधारित त्यांचे वित्तीय निष्कर्ष/स्थितीवर महामारीचा प्रभाव कंपनीने नमुद केला आहे. तथापि कंपनीला विश्वास आहे की, महामारीमुळे मालमत्तेच्या निष्पादन मुल्यावर प्रभाव पडणार नाही. कंपनीने काही विविध योजना आणि वित्तीय स्त्रोत सुधारण्यासह महामारीचा आर्थिक प्रभाव निरीक्षण करणे सुरू केले
- कंपनीचे वरील निष्कर्ष हे लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे. स्थगित कराची तरतुद वित्तीय वर्षाच्या अखेरीस केली जाईल.
- कच्चे साहित्य व पुर्ण झालेल्या वस्तुंचे मुल्यांकन हे कमी मुल्याने आणि निव्वळ शिथील मुल्यावर केले आहे.
- मागील कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गठीत/पुर्ननमुद करण्यात आले. कंपनी एकमेव व्यवसाय विभाग अर्थात जेम्स ॲण्ड ज्वेलरीचे उत्पादन व विक्रीमध्ये कार्यरत आहे.

 वरील आकडे हे इपीएस व्यतिरिक्त लाखात आहेत. गोलकुंडा डायमन्डस ॲण्ड ज्वेलरी लिमिटेडकरित

सही/ दिनांक: 0६.0२.२0२१

कांती कुमार दाधा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

### **\*\* Dhanvarsha** धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड

सीआयएन:एल२४२३१एमएच१९९४पीएलसी३३४४५७

ठिकाण: मुंबई

नोंदणीकृत कार्यालयः २रा मजला, इमारत क्र.४, डीजे हाउस, जुना नागरदास रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९, महाराष्ट्र. **दूरध्वनी:**+९१-२२-६८४५७२००, ई-मेल:contact@dfltd.in, वेबसाईट:www.dfltd.in

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता अलेखापरिक्षीत एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

								(रु. लाखात)
	एकमेव				एकत्रित			
तपशील	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले
	तिमाही	नऊमाही	तिमाही	वर्ष	तिमाही	नऊमाही	तिमाही	वर्ष
	३१.१२.२०	३१.१२.२०	३१.१२.१९	३१.०३.२०	३१.१२.२०	३१.१२.२०	३१.१२.१९	३१.०३.२०
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	७१२.३०	9८४७.८४	493.98	9९२९.५२	८८४.९७	२०९४.८२	492.८७	9९२९.३८
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक								
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	८९.४९	२०१.३१	२०८.८१	५५८.०६	909.२८	२०८.६१	२०६.७३	448.30
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक								
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	८९.४९	२०१.३१	२०८.८१	५५८.०६	909.२८	२०८.६१	२०६.७३	448.30
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक								
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	(६७.६०)	99.20	१६६.६३	४०९.८९	(49.08)	93.80	9६४.५५	४०६.०९
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता								
सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(६७.६०)	99.20	१६६.६३	४०९.८९	(49.08)	93.80	9६४.५५	४०६.०९
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रू.१० प्रती)	94२९.२४	94२९.२४	9340.00	9340.00	94२९.२४	94२९.२४	9340.00	9340.0८
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१० प्रती)								
(अखंडीत व खंडीत कालावधीकरिता)								
9. मळ (रु.)	(0.84)	0.0८	9.23	3.08	(0.90)	0.09	9.22	3.09

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲंग्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्यूलेशन, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. विभागीय माहितीसह अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.dfltd.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ च्या आवश्यकतेनुसार वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ५ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले.

# अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब जेथे लागू आहे तेथे इंडएएस नियम/एएस नियमानुसार नफा व तोटा अहवालात तजवीज करण्यात आले.

मंडळाच्या वतीने व करिता धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड सही / -

फेडीक पिन्टो कंपनी सचिव

#### नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई

धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८ चौकशीची जाहीर नोटीस

सार्वजनिक न्यासाचे नावः KANAK HELP CARE FOUNDATION बाबत. MR. SANDEEP RAMESH ARORA ...अर्जदार. सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई** 

विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम,

अर्ज क्रमांक : सधआ-१० /२६ / २०२१

- १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेतः-१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?
- २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ? अ) जंगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १०००/-

(अक्षरी रूपये एक हजार केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत

घ्यावयाची असेल अगर परावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०३/०२/२०२१ रोजी दिली.

अधीक्षक (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, शिक्का बृहन्मुंबई विभाग, मुंबई

#### नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई

धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनीं बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८

दिनांक: ०६.०२.२०२१

ठेकाण: मुंबई

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : ACC / X / 15 / 2021 सार्वजनिक न्यासाचे नावः SHUBHPADMA CHARITABLE TRUST ....बाबत.

Mr. AARTI RAJESH PHANSE अर्जदार. सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई** विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी

करणार आहेत:-१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

मालकीची आहे काय?

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत हैं। नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे

निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील. ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, नहाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०४/०२/२०२१ रोजी दिली.

अधीक्षक (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, शिक्का बृहन्मुंबई विभाग, मुंबई

नमुना क्र.७५ **सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय** बृहन्मुंबई विभाग मुंबई

चौकशीची जाहीर नोटीस

Bhupesh Surendra Kothari ... अर्जदार. सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात

करणार आहेत:-१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १,०००/-(अक्षरी रूपये एक हजार केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : लागू नाही

घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत हैं। नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही, तसेच मदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०५/०२/२०२१ रोजी दिली.

अधीक्षक (न्याय),

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, शिक्का बृहन्मुंबई विभाग, मुंबई

#### धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८

झेनिथ स्टील पाईप्स ॲण्ड इंडस्ट्रीज लिमिटेडकरित

(पुर्वीची झेनिथ बिर्ला (इंडिया) लिमिटेड)

सही /

सुनिल सुल्लेरे कंपनी सचिव

अर्ज क्रमांक : ACC- X / 10 / 2021 सार्वजनिक न्यासाचे नावः Samarpan Foundation Charitable Trust .... बाबत.

येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

. सौमिकृत (रु.)

दिनांक : ०७ फेब्रुवारी, २०२१

ठेकाण: मुंबई